

4898. कीचक्रवेणुनाम् KATHÁS. 46, 98. पद्म° MBH. 7, 1245. RAGH. 16, 16. Spr. 4173. KATHÁS. 46, 169. BRAHMA-P. in LA. (III) 31, 13. पङ्कज° R. GORR. 2, 57, 5. उत्पल° 4, 44, 89, 91. कुमुद° RAGH. 6, 86. नीरज° Spr. 1629. इन्दीवर° 2840. अरविन्द° 3655. BHĀG. P. 1, 16, 33. कमल° Spr. 4323. VARĀH. BRH. S. 43, 5. Menge überh.: लतागृह्वनेपिता (नदी) R. 5, 16, 29. लूनबाहुवन adj. KATHÁS. 27, 143. Am Ende eines adj. comp. f. आ MBH. 1, 1293. 3, 16215. R. 1, 41, 14. 2, 37, 5. 4, 2, 12. Wann im comp. das न zu णा wird P. 8, 4, 4. fgg. Accent eines auf वन ausgehenden und mit einer Präp. anlautenden comp. 6, 2, 178. fg. वन als m. R. 5, 30, 21. — b) Holz: वने वने-युस्त्वमोर्धधीभ्या ज्ञायसे RV. 2, 1, 1. 3, 9, 2. ज्यैस्त्वमिर्जरा वनेषु 23, 1. पूत्र यो दग्धासि वना 5, 9, 4. प्रुष्क 6, 8, 10. 33, 3. 60, 10. परशुर्यथा वने पात्रैव भिन्दन् 7, 104, 21. 8, 43, 3. शेषे वनेषु मात्राः 49, 15. 9, 96, 6. किं स्विद्वनं क उ स वृत्त घ्रास पतो यावापृथिवी निष्ठततुः 10, 31, 7. वना वृ-द्यतः 28, 8. — c) (die aus Holz gemachte) Kufe des Soma RV. 1, 35, 4. वने निपूतं वन उन्नयधम् 2, 14, 9. 8, 35, 7. 9, 6, 5. 7, 3. सीदन्योगा वनेषां 62, 8. 78, 2. 88, 5. 90, 2. सीदन्मृगा न मारुषो वनेषु (zugleich Bed. 1) 92, 6. सीदन्वनस्य इठरे 93, 1. — d) Wolke (die himmlische Kufe): वनेषु व्य-स्तारितं ततान RV. 5, 83, 2. अत्रुषे राजा वरुणो वनस्योर्ध्वं स्तूपं ददते hält oben den Zipfel der Wolke 1, 24, 7. वीकु चिद्यस्य समंति श्रुवद्वनेव य-त्तिश्रम् das Feste löst sich auf wie eine Wolke 127, 3. ऊर्ध्वं नः सतु कोम्या वनानि 171, 3. Hierher und zu 3) dürfte auch RV. 3, 6, 7. 34, 3. 7, 7, 2 zu ziehen sein. Unsicher ist der Text यस्येदमा रज्ञो पुनस्तुजे जना वनं स्वः AV. 6, 33, 1; vgl. die Varr. SV. NAIGH. 1, 3. ÇĀÑKH. ÇA. 18, 3, 2. ganz entstellt ist सरस्वत्या अधि वनाय चक्षुः PĀR. GRH. 3, 1 vgl. mit AV. 6, 30, 1. TBR. 2, 4, 8, 7. — e) vielleicht Kufe des Wagens: तिष्ठ व-नस्य मध्यं घ्रा RV. 8, 34, 18. — f) Wasser NAIGH. 1, 12. AK. 1, 2, 3. 3, 3, 4, 18, 129. H. 1069. H. an. MED. HALĀJ. 3, 26. °मुच (इन्द्र) RAGH. 9, 18. — g) Aufenthaltsort H. an. (गोक्ष) und MED. (निवास, घ्रालय). बहुमो-सादन° NALOD. 3, 22. — h) Aufenthalt in der Fremde (im Walde?), Abwesenheit vom Hause (प्रवास) H. an. — i) Quelle (प्रस्रवणा) H. an. — k) Cyperus rotundus (v. l. घन und नव) VARĀH. BRH. S. 77, 29. — l) = रश्मि NAIGH. 1, 4. — 2) m. a) N. pr. eines Sohnes des Uçī- nara BHĀG. P. 9, 23, 2. — b) N. eines der zehn auf Schüler Çam- karakārja's zurückgeführten Bettelorden, dessen Mitglieder ihren Namen das Wort वन anfügen (vgl. रामेन्द्र°) Verz. d. Oxf. H. 277, b, 15. WILSON, Sel. Works I, 202. — 3) f. आ das Reibholz (personifi- cirt): वना ज्ञान सुभगा विन्नयम् (d. i. अग्निम्) RV. 3, 1, 13. — 4) f. ई Wald BHAR. zu AK. nach ÇKDR. चन्दन° SĀH. D. 79, 14. — Vgl. अग्नि- पत्र°, उप°, चित्र°, तपो°, नड°, नृसिंह°, परशु°, पितृ°, पुष्प°, प्रमद°, प्रमदा°, प्रेत°, फालका°, फालकी°, बिल्व°, बुद्ध°, भानु°, भार्गु°, मधु°, मन्त्रा°, मित्र°, मैत्रेय°, वेला°, अग्नेवणा, अन्नवणा, कोटरा°, खदिर्°, नि- र्वणा, पुरगा°, प्र°, मिश्रका°, शर्°, सारिका°, सिधका°, प्रतिवनम्, के- लीवनी, क्षु°.

2. वन (von 1. वन्) n. etwa Verlangen, Sehnsucht in der Stelle: तद् तद्वनं नाम तद्वनमित्युपासितव्यम् KENOP. 31. ÇĀÑKH.: तद्वनं क्व किल तद्वनं नाम तस्य वनं तद्वनं तस्य प्राणिजातस्य प्रत्यगात्मभूतत्वाद्द्वननीयं संभज- नोयम्.

3. वन indecl. gaṇa चादि zu P. 1, 4, 57.

वनकचु m. Arum Colocasia WILSON.

वनकणा f. wilder Pfeffer RĀĠAN. im ÇKDR. u. वनपिप्पली.

वनकाण्डुल (!) m. = वनप्रूणा RĀĠAN. im ÇKDR. u. dem letzten W.

वनकादलो f. wilder Pisang RĀĠAN. im ÇKDR.

वनकन्द m. Bez. zweier Knollengewächse: = वनप्रूणा und धर्षा- कन्द RĀĠAN. im ÇKDR.

वनकपीवत् m. N. pr. eines Sohnes des Pulaha VP. 83, N. 6. Va- rianten धनकपीवत् und धनकपीवत्.

वनकारिन् m. ein wilder Elephant WILSON.

वनकाम adj. den Wald liebend, gern im Walde weilend Spr. 3066.

वनकार्पासी f. die wilde Baumwollenstaude RATNAM. 171. °कार्पासि aus metrischen Rücksichten СУÇR. 2, 438, 8.

वनकुक्कुट m. ein wilder Hahn WILSON.

वनकुञ्जर m. ein wilder Elephant BHĀG. P. 4, 6, 30.

वनकाकिलक n. ein best. Metrum: 4 Mal —————, —————, ————— KHANDOM. 93. — Vgl. काकिलक.

वनकोलि f. wilder Judendorn ÇKDR.

वनक्रतु adj. etwa in der Kufe brausend: Soma RV. 9, 108, 7. वनप्रत v. l. im SV.

वनखाण्ड n. Wald MBH. 3, 13147. fg. fehlerhaft वनषण्ड R. 3, 15, 43. 5, 15, 51.

वनग MBH. 9, 1334 fehlerhaft für वनप, wie die ed. Bomb. liest.

वनगज m. ein wilder Elephant MBH. 3, 2539. 9, 3229. R. 4, 13, 47. MBGH. 20. Spr. 3199. 3603. 4343. KATHÁS. 9, 59. 12, 18. BHĀG. P. 5, 5, 30. PAÑKĀT. 80, 6.

वनगव m. Bos Gavaeus (गवय) H. 1286.

वनगरुन n. Dickicht PAÑKĀT. 87, 6. 96, 5. 114, 8. 228, 13.

वनगुप्त m. Späher ÇABDĀRTHAK. bei WILSON.

वनगुल्म m. Waldstrauch, ein wilder Strauch MBH. 3, 2543. P. 1, 3, 67, Sch.

वनगो f. Bos Gavaeus (गवय) RĀĠAN. im ÇKDR.

वनगोचर adj. (f. घ्रा) 1) im Walde wohnend; m. Waldbewohner (von Menschen und Thieren) M. 8, 259. R. 2, 30, 14. 50, 30. R. GORR. 2, 94, 1. 98, 2. 3, 7, 17. 76, 34. 4, 40, 32. 41, 5. 35. 46, 6. 48, 9. 51, 2. 6, 17, 15. BHĀG. P. 4, 26, 5. — 2) im Wasser lebend BHĀG. P. 3, 18, 2. 10.

वनकर्षण n. ein best. Körpertheil RV. 10, 163, 5.

वनचन्दन n. 1) Agallochum. — 2) Pinus Deodora (देवदारु) ROXB. VIÇVA im ÇKDR.

वनचन्द्रिका f. Jasminum Zambac (मल्लिका) RĀĠAN. im ÇKDR.

वनचम्पक m. wilder Kampaka RĀĠAN. im ÇKDR.

वनचर adj. (f. ई) im Walde umherschweifend, — wohnend; m. Wald- bewohner (von Menschen und Thieren) HALĀJ. 2, 78. MBH. 4, 2251. R. 1, 1, 42. 8, 8. 9, 3. 2, 28, 17. 32, 34. 34, 43. R. GORR. 1, 13, 30. 2, 15, 35. 28, 26. СУÇR. 1, 323, 13. MBGH. 19. Spr. 2746. VARĀH. BRH. S. 13, 3. 46. 66. KATHÁS. 104, 211. KIR. 6, 29. PAÑKĀT. 253, 17. BHĀG. P. 10, 33, 8. fem. 47, 60. PAÑKĀT. 2, 3, 34. — Vgl. वनेचर.

वनचर्या f. das Umherschweifend —, der Aufenthalt im Walde R. GORR. 2, 28, 31. 29, 15. fg.